

08th November, 2023

The Manager BSE Limited

Corporate Relationship Department 1<sup>st</sup> Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J Towers, Dalal Street, Fort, Mumbai -400001

BSE Scrip ID - <u>VIVIDHA</u> BSE Scrip Code - <u>506146</u> The National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Plot No. C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

ISIN Code- INE370E01029

Sub: Publication of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30th September, 2023

Dear Sir,

This is with reference to Regulation 47(1) (b) of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, enclosing herewith copies of the following newspaper dated 8<sup>th</sup> November, 2023 in which the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended on 30<sup>th</sup> September, 2023 have been published:

- 1. Active Times (English)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

Kindly take the same on your record and oblige.

For Visagar Polytex Limited

Tilokchand Kothari Managing Director DIN: 00413627

Encl: A/a



and dedication. We believe that

investing in these aspiring bankers, we

# **Jana Small Finance Bank and Manipal Academy of BFSI launches 'Aspiring Bankers Program**



**Read Daily** 

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane

& Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963.

First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/35006/2023 Date: - 06/11/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 691 of 2023

Applicant: -: New Rawal Building No. D Co-operative Housing Society Ltd.,
Address: - Opp. Mira Road Rly Stn. Near Mira Road Post Office & Hardik Palace
Hotel, Mira Road (E), Dist. Thane - 401107.
Versus
Opponents: - 1. M/s. Shree Raj Builders 2. M/s. Shree Laxmandas
Pitambardas Rawal Education Trust 3. ICICI Home Finance Company 4.
Rawal Enclave CHS Ltd. 5. Rawal Tower CHS Ltd. 6. Bhagya Laxmi Tower
CHS Ltd. 7. Rawal Nagar Bldg. No. A CHS Ltd. 8. The Estate Investment
Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests

have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 28/11/2023

Description of the Property :- Mouje Bhayander Tal. Thane, Dist-Thane

Old Survey No. New Survey No. Hissa No. Total Area

**Odyssey Corporation Limited** 

CIN:L67190MH1995PLC085403

Email Id:odysseycl9999@gmail.comTelephone No: 022-26241111 EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER 2023.

ice: 102, Haridarshan Building, Bhogilal Phadia Road, Kandivali (West) Mumbai Mumbai City - 400067

195.59

237.97

Notes:1 Additional Information on Standalone Financial Results Pursuants to Reg. 47(1)(b)

The Above Financial results for the quarter and half year ended 30th September, 2023 have been pre accordance with the applicable indian accounting standard (Ind AS) notified by the Ministry of Affairs

The above Financial Results were reviewed by the Audit Committee and Approved by the Board of Directors

the auditors of the company have carried out a "Limited Review" of the financial results for the Quarter and hall

year ended 30th September, 2023 in terms of Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015 and hav

Seal

Particulars

pefore Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period before

Extraordinary items#)
Net Profit / (Loss) for the period af

tax (after Exceptional and/or

the period (after tax) and Other

omprehensive Income (after tax)

Reserves (excluding Revaluation Reserv

Net Profit / (Loss) for the period after tax

expressed their unqualified opinion

their respective Meeting held on 07th November, 2023.

The Company's business activity fall within a singal primary business segment

5). Previous year's figures are re-grouped, re-classified wherever necessary

as shown in the Audited Balance

and discontinued operations) -

Extraordinary items#)

6 Equity Share Capital

Extraordinary items#)

1/C

Sd/-

(Dr. Kishor Mande)

District Deputy Registrar,

30-09-23 | 30-06-23 | 30-09-22 | 30-09-23 | 30-09-22

Co-operative Societies. Thane & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

616.47sq.mtrs.

Six Months Ended

naudited Unaudited Unaudited Unaudited Audited

433.56

ODYSSEY CORPORATION LIMITED

Ended 31-03-23

Applicant :- : New Rawal Building No. D Co-operative Housing Society Ltd.,

**PUBLIC NOTICE** I HASMUKHLAL AMRUTLAL CHOUHAN son of AMRUTLAL SHANKARLAL CHAUHAN holder of This is with regards to the fixed deposits of the deceased. The Indian Passport No. S5789051 issued at Abu Dhabi on 24/06/2018 FD deposit receipt has been lost/misplaced/stolen. Mrs. permanent resident of A/202 Royal Palace, Pandit Dindayal Nagar, Opp. Ruby Dawer If anyone has the Chauhan Motor Driving School, Navghar, Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar 401202 and presently residing at Abu Dabhi, Muroor Road, 21st Street. Behind KFC building No. following fixed deposits, please submit them to the HDFC Churchgate branch -HDFC LTD. Ramon house, H.T Parekh Marg, 07 Roof 01 UAF do hereby change my name from HASMUKHLAL AMRATLAL CHOUHAN to 169, Backbay Reclamation Churchgate, Mumbai - 4000201 HASMUKHLAL AMRUTLAL DARJI, as per Affidavit Dated 04/11/2023 with 1.LD/646719 2.LD/647332 mmediate effect.

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all Public at large that my client **ANGELINA** FERNANDES (joint owner) along with HELEN FERNANDES member of Kshipra Jangid Complex C. H. S. Ltd., Mira Road (E), was holding Flat No. 502. Helen Fernandes died on 01.01.2022. ANGELINA FERNANDES (joint owner) legal heir has submitted documents with the society for transfer of the said flat of the deceased member in her name. So, the society invite claims or objection from any other claimants within a period of 15 days from the date of this notice to the undersigned, in writing. If no claim/objection is received within the period mentioned above, the society will transfer the shares and interest of the deceased in the name of ANGELINA FERNANDES and no claims / complaints / objections of any type will be entertained, thereafter.

MR. G. C. TIWARI Advocate - High Court, Mumbai, Place: Mira Road Ex. Secretary, Andheri Court's Bar Association, Date: 08.11.2023 3rd Floor, Andheri (E), Mumbai 400 069.

VISAGAR POLYTEX LIMITED

Regd. Office: - 907/908, Dev Plaza, S.V. Road, Andheri (w), Mumbai-400058 Tel: 022-67424815

Website: www.visagarpolytex.in, Email: contact@visagar.com CIN: L65990MH1983PLC030215

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND					
HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2023					
PARTICULARS	Quarter ended 30.09.2023	Half Year ended 30.09.2023	Quarter ended 30.09.2022		
Total income from operations (net)	0.25	0.25	40.02		
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	-42.71	-102.66	-21.72		
Net Profit / (Loss) for the period after tax					
(after Extraordinary items)	-42.71	-102.66	-21.72		
Equity Share Capital	2927.01	2927.01	2927.01		
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before and after extraordinary			-		
items) (of Re. 1/- each)					
a)Basic:	(0.01)	(0.04)	(0.01)		
b)Diluted:	(0.01)	(0.04)	(0.01)		

Note: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2018. The full format of the Un-Audited Financial Results for the quarter & half year ended 30th September, 2023 are available on the website of BSE Limited - www.bseindia.com & National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com where the securities of the Company are listed and is also available on the rebsite of the Company - www.visagarpolytex.in For Visagar Polytex Limited (Tilokchand Kothari) - Managing Director - DIN: 00413627

RISHABH DIGHA STEEL AND ALLIED PRODUCTS LIMITED

	Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30thSeptember, 2023						
SR Quarter ended Half Year Ended					(Rs.in It		
on No	Particulars	30-Sep-23 Unaudited	30-Jun-23 Unaudited	30-Sep-22 Unaudited	30-Sep-23 Unaudited	30-Sep-22 Unaudited	31-Mar-2 Audited
1	Total Income from Operations	7.24	7.31	9.76	14.55	20.76	32.
2	Other Income	7.24	7.31	9.76	14.55	19.52	30.
3	Net Profit/(Loss) for the period(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(19.13)	(17.99)	(9.84)	(37.12)	(14.84)	(45.1
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(19.13)	(17.99)	(9.84)	(37.12)	(14.84)	(45.1
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(19.13)	(17.99)	(9.84)	(37.12)	(14.84)	(44.
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(19,13)	(17.99)	(9.84)	(37.12)	(14.84)	(44.
7	Equity Share Capital (face value of 10/- each)	548.64	548.64	548.64	548.64	548.64	548
8	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	0	0	0	0	0	
9	Earnings Per Share(for continuing and discontinued operations)-						
	**Basic:	(0.35)	(0.33)	(0.18)	(0.68)	(0.27)	(0.
_	Diluted:	(0.35)	(0.33)	(0.18)	(0.68)	(0.27)	(0.

tes:
The above UnAudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and thereafter approved and taken on record by
the Board of Directors in their meeting held on 07th November, 2023. The Statutory Auditors have carried out Limited Review of the
audited Financial Results for the quarter ended 30th September 2023 as per the SEBI Circular dated 18th October, 2019
The format for audited quarterly results as prescribed in SEBI's circular CRICFD/M01/22015 dated 30th November 2015 has been
modified to comply with requirements of SEBI circular dated 5th July 2016, Ind AS and Schedule III (Division II) of the Comapnies Act,
2013, Applicable to companies that are require to comply with Ind AS
Provision for Deferred Tax has been Incorporated in the accounts at the end of accounting year, as per the company's practice
crosstearth. Indicate.

Company's business activity falls within a single primary business segment thus Segmental Report of accounting is not applicable company according to the AS-17 issued by ICAI.

The Company assessment of the AS-17 issued by ICAI.
Cost of Power & Tuel Re 1.65.660/F or the quarter ended 30.09.2023 the management has not provided current tax provision since the company has made an over all loss uptil quarter ended 30.09.2023
Previous year/period figures have been recasted and / or regrouped wherever necessary.

For Rishabh Digha Steel And Allied Products Ltd.
Sci-

Mr. Ashok Meh

Place: Raigad Date: 07.11.2023

# PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN TO ALL Concerned that my client ARUNA JYOTINDRA SHAH, being the claimant to be the Surviving Legal heirs and representatives of JYOTINDRAP. SHAH for the Flat No. 202, Building No. B-1, Anand Jyoti Shantinagar Co-operative Housing Society Limited, Sector 10, Shanti Nagar, Mira Road (E), Dist. Thane - 401 107, (herein called the Further, JYÓTINDRA P. SHAH (during his life time) was the joint owner along

with ARUNA JYOTINDRA SHAH of the said Flat having being purchased from M/S. SHANTISTAR BUILDERS, therein JYOTINDRA P. SHAH & ARUNA JYOTINDRA SHAH, by way of Agreement for sale dated 9th September, 1989 and the same was registered at Thane under document No. CHHA-8838-1989,

The deceased JYOTINDRA P. SHAH expired on 02-09-2006, at Mumbal naving death Certificate No. 06KW011639, Date of Issue of certificate - 05-09-2006, Registration No. 2651, Registration Date - 04-09-2006, without making any nominee or WILL, leaving behind his wife ARUNA JYOTINDRA SHAH and his Two Children i.e. (1) SWAPNIL JYOTINDRA SHAH, (2) ANKUR JYOTINDRA SHAH as his only legal heirs and representatives of accordance with the law of succession under which she was governed at the time of his death.

Further legal heir i.e. (1) SWAPNIL JYOTINDRA SHAH, 2) ANKUR JYOTINDRA SHAH released their rights title and interest in the said flat in favour of the other legal heir i.e., ARUNA JYOTINDRA SHAH, by way of Famil Release Deed dated 6th November, 2023 and the same was registered a Thane under document No. TNN7-20595-2023, dated 06-11-2023.

Therefore any member of public or the Competent Authority appointed under the Maharashtra Stamps Act, 1958, having objection against the Legality of ARUNA JYOTINDRA SHAH being the only claiming to be the Surviving Legal heirs and representatives of JYOTINDRA P. SHAH of the said Flat, in any manner howsoever and whatsoever by way of Gift, occupancy right inheritance, mortgage, transfer, sale, gift, lease, license, lien, charge, trust naintenance, easement, tenancy in perpetuity or any civil or criminal litigations or recovery proceedings should intimate in writing to me within 15 days from the date of Publication, hereof with proof thereof against accountable receipt or by registered A/D Post, failing which the claim or claims, if any of such person/s will be considered to have been waived and/or abandoned. Sd/-

Adv. G.C. Tiwari M. A., L.L.B., P.G.D.L.L. Advocate High Court, Mmumbai Shop No. 9, Vaibhav Tower

Manipal Academy of BFSI has partnered with Jana Small Finance Bank to launch the 'Aspiring Bankers Program,' aimed to hire and train the next generation of Personal Bankers for Jana Small Finance

The program, offered by the Manipal Academy of BFSI is aimed at identifying talent and providing intensive on-thejob training. It aims to create a robust talent pipeline for Jana Small Finance Bank, serving the diverse communities of Karnataka and Tamil Nadu. The program is open to individuals with a graduate degree. Candidates enrolled in this program will be trained by Manipal Academy of BFSI for various tasks on the job including, lead generation, new customer acquisition, customer relationship management, account management, and more leading to the overall revenue growth of the bank in Karnataka and Tamil Nadu. In addition, candidates will learn to nurture existing relations, maintain process hygiene, and enable digital modes of banking across transactions, payments, investments/ loans, and shopping. The Aspiring Bankers Program course spans three months and

the fee is rupees 99,000/- + taxes. The three-month course split into, one-month training on campus and two months of on-the-job training. The candidate will receive rupees 10,000/- stipend during the one-month campus training and rupees 20,000/- for two months of on-the-job training. Post completion of the course, the candidate will join Jana Small Finance Bank as an Assistant Manager for the role of a Personal Banker. The compensation for a Personal Banker includes an annual salary of INR 3,40,000/- along with performancebased incentives. The course fee is fully refunded in two years of employment with the bank.

Amit Raj Bakshi, Chief Human Resource Officer, of Jana Small Finance Bank comments, "As we launch the 'Aspiring Bankers Program' in collaboration with Manipal Academy of BFSI, we are taking a significant step towards nurturing and empowering the next generation of banking professionals. This program not only identifies and trains talent but also ensures that they are well-

equipped to serve our customers with the highest level of expertise

PUBLIC NOTICE
TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following Share Certificate of Ambuja Cement Limited Having its Registered Office at Adani Corporate House, Shantigram Nea Vaishnav Devi Circle, S.G. Highway Khodiyar, Ahmedabad, Gujarat –382421 Registered in the Name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr No. Name of the Shareholder/s Folio No. Certificate Distinctive Roda Sunny (Deceased) F05262 7371116-7374115 | 3000 6172 904352748 - 904354247 1500 Faroukh Sunny 6172 The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the abov

Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge suc claim with the Company or its Registrar and Transfer Agents LINK INTIME INDIA PRIVATE LIMITED. C-101, 1st Floor, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West) Mumbai – 400083 Tel: 022 49186270 within 15 days of Publication of this notice after which no claim will b entertained and the Company Shall Proceed To issue Duplicate Share Certificates.

referred Share Certificates.

Place : Mumbai Roda Sunny (Deceased) Faroukh Sunn Date: 08-11-2023

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maldan, Gokhale Road, Thane (W), 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/35012/2023 Date: - 06/11/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 694 of 2023

Applicant: -: Apana Mira Building No. B-27 Co-operative Housing Society Ltd., Address: - Jaya Vijaya Nagar, Opp. Silver Park, Mira Bhayander Road, Mira Road (E), Tal. & Dist. Thane - 401107. Versus

Opponents: - 1. M/s. Apna Development Society 2. Praveen Kumar & Co. through its partner i) Chimanlal Kantilal Gandhi ii) Mahendra Kantilal Gandhi ii) Praveen Kumar Kantilal Gandhi ii) Kantilal Dwarkadas Gandhi 3. Chandresh Accord Co-op. Hsg. Soc. Ltd. i) V. C. Bhatia ii) Shri. K. Biswas iii) V. S. Tupe 4. Chandresh Accord CHS Association Ltd. 5. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those. whose interests have S. Tupe 4. Chandresh Accord CHS Association Ltd. 5. THE Least Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on **28/11/2023 at 12:30 p.m**.

escription of the Property :- Mouje Bhayander Tal. Thane, Dist-Thane					
Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area			
Old Survey No. 471 New Survey No. 116	Hissa No 2	381.83 sq.mtrs.			
Sd/-					

(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Than & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

## **PUBLIC NOTICE** APPENDIX - 16

[Under the Bye-law No. 35] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society.

(To be published in two local newspapers having large publication) **NOTICE** 

Shrimati Sarika Manoj Thakare a Member of the Unity Wadala Co-operative Housing Society Ltd., having, address at Lloyds Estate EFG Bldg., C.T.S. No. 10/116, Vidyalankar College Marg, Wadala (E.) Mumbai-400 037 and holding flat/tenement No. G/203 in the building of the society, died on **06/04/2022** without making any nomination.

The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society within a period of 15 days from the publication of the notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased Member in the capital/property of the Society in such manner as is provided unde the Bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of shares and interest of the deceased Membe in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-laws of the Society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the Society/with the secretary of the society between 10.30 A.M. to 06.00 P.M. form the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Date: 08/11/2023 The Unity Wadala Co-operative Housing Society Ltd. Place: Mumbai

# **FEDBANK**

FEDBANK FINANCIAL SERVICES LTD. Having corporate office at Kanakia Wall Street, A-Wing, 5th Floor, Unit No 501,502,511,512 Andheri - Kurla Road Chakala, Andheri, East, Mumbai, Mahatashtra-400093.

# POSSESSION NOTICE

The undersigned being the Authorized Officer of Fedbank Financial Services Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated August 22, 2023 calling upon the Borrowe Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor:- (1) DNYANDEV YASHWANT PARAB (Borrower); (2) DEEPALI DNYANDEV PARAB (Co - Borrower) to repay the amount mentioned in the said notice being Rs. 26,66,015/- (Rupees Twenty Six Lakhs Sixty Six Thousand & Fifteen Only) as on 21/08/2023 in Loan Account No. FEDPVLOHL0491081 together with further interest thereon at the contractual rate plus all costs charges and incidental expenses etc. within 60 days from the date of receipt of the said demand notice.

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove having failed to repay the above said amount within the specific period, notice is hereby given to the Borrower, Mortgagor, Co-Borrower(s), Guarantor and the public in general that the undersigned Authorised officer has taken POSSESSION of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the SARFAESI Act read with Rule 8 of Security Interes (Enforcement) Rules, 2002 on this November 06, of the year 2023

The Borrower, Mortgagor, Co-Borrower(s) and Guarantor mentioned hereinabove in particular and the public in general is/are hereby cautioned not to deal with the following property and any dealings with the following property wil be subject to the charge of Fedbank Financial Services Ltd. for an amount

Rs. 26,66,015/- (Rupees Twenty Six Lakhs Sixty Six Thousand & Fifteer Only) as on 21/08/2023 in Loan Account No. FEDPVL0HL0491081 togethe with further interest thereon at the contractual rate plus all the costs charges and incidental expenses etc. The borrower's attention is invited to sub-section (8) of Section 13 of the Act, in

respect of time available to redeem the secured assets.

## SCHEDULE **DESCRIPTION OF THE MORTGAGED PROPERTY**

All that premises of Flat No. 003, admeasuring 780 Sq. Ft. (Built – up area) on ground floor, in the building named as "Swayambhu Complex" constructed on property bearing Survey No. 20 Hissa No. 2, area admeasuring 5150 Sq. Mtr., of Village Sagaon, Tal. Kalyan, Dist. Thane, within the limits of Grampanchayat Sagaon & Zilla Parishad, Thane within the Registration District Thane and Sub-Registration District Kalvan.

Place:- Kalvan, Thane Sd/-(Authorized Officer) Fedbank Financial Services Ltd Date: 08/11/2023

are not just shaping their careers, but also enhancing the banking experience for our customers. At Jana Small Finance Bank, our commitment to customercentric service remains unwavering. and this initiative is a testament to that commitment." Robin Bhowmik, Chief Business Officer Manipal Global Education Services comments, "We are excited to work with Jana Small Finance Bank to strengthen their new workforce with today's skills. The course is structured keeping the customer at the heart of every transaction as is the core element of all services by the bank. Digitized services learning, banking basics and on-the-job training guarantee we create banking professionals out of young graduates. Manipal's strong people-first approach and mindset-mapped learning ensures the new employees are aligned with the company's business goals and have a growth-oriented approach in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that, Smt. Sunanda Sharadchandra
Kulkarni, Mrs. Priyanka Nitin Chavan alias Smita Sharadchandra Kulkarni and Swapna Nikhilesh Phadnis alias Swapna Sharadchandra Kulkarni through POA Janmesh Enterprises through Director Sandip Ramchandra Bhoir agreed to sell their Property to my Client Shree Siddhivinayak Vidya Mandir Trust Dombivali (E) situated at Mouje Thakurli (Navagaon), Tal-Kalyan, Dist. Thane free from all encumbrances. Any person having any Right, Title, Interest, Claim or Demand of any nature whatsoever in respect of the said property is hereby required to make the same known in writing along with the Documentary proof thereof, to the undersigned having their Office H/201, Sarvodaya Park, Nandivali Road, Dombiavali ( E ) within 14 days from the date hereof failing which the claim or claims if any of such person or persons shall be considered to have been waived and or abandoned and the transfer shall be completed.

SCHEDULE OF THE PROPERTY

Mouje Thakurli (Navagaon), Tal-Kalyan, Dist.-Thane, Situated on Old Survey no. 325 New Survey No. 210 Hissa no. (P) Plot No. 60 admeasuring area 467.39 sq. mtre. Within the limits of Kalyan Dombivali Municipal Corporation.

B/01. Narhar CHS Ltd., Tilak Chouk, Kalyan west ,Tal. Kalyan Dist. Thane-421301. Adv. Komal Kulkarni

## Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail :- ddr.tna@gmail.com Tel :- 022 2533 1486

No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/35024/2023 Date: - 07/11/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 616 of 2023

Applicant :- : Hari Om Palace Co-operative Housing Society Ltd.,
Address: - At Mouje Katemanivali, Kalyan (E), Tal. Kalyan, Dist. Thane.
Versus
Opponents: - 1. M/s. Om Shree Sainath Constrction Company Through Partner A. Durga Sunder Rajbhar B. Hanuman Laxman Pawshe C. Sunder K. Rajbhar 2. Gopinath Tulya Pawshe & Other 3. Indirabai Motiram Pawshe 4. Gangabai Sudam Pawshe 5. Maltibai Pandurng Pawshe 6. Sukarya Motiram Pawshe 7. Santosh Sudam Pawshe 8. Sangeeta Sudam Pawshe. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 24/11/203 at 01:00 p.m.

es	scription of the Property :- Mouje Katemanivali, Tal. Kalyan, Dist-Than						
	Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area				
	Old Survey No. 57/A New Survey No. 57/A	16(P) 16/B, 16/C	530.00 sq.mtrs.				
Seal (Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies Thane							

& Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

Under Section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. First floor, Gavdevi Bhaji Mandai, Near Gavdevi maidan, Gokhale Road, Thane (W) 400 602. E-mail: - ddr.tna@gmail.com Tel: - 022 2533 1486 E-mail :- ddr.tna@gmail.com No.DDR/TNA/ Deemed Conveyance/Notice/35007/2023 Date: - 06/11/2023

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

### Application No. 692 of 2023 Applicant :- Om Shree Nilkanth Co-operative Housing Society Ltd.

ress: - Opp. Indian High School. Next to Garden View, Hatk Nagar, Mira - Bhayander Road, Mira Road (E), Dist. Thane - 401107 Versus

Opponents : - 1. M/s. Harikrishna Builders & Developers 2. Aarti Suresh Thakur 3. Shailja Harendra Bhatte 4. Shilpa Ramakant Patle 5. Rajashree Shashikant Rakvi 6. Subhash Shaligram Rakvi 7. Shalan Shashikant Rakvi 8. Ajay Yashwant Rakvi 9. Anil Yashwant Rakvi 10. Kamlesh Yashwant Rakvi 11 Ajay Yashwant Rakvi 9. Anii Yashwant Rakvi 10. Kamlesh Yashwant Rakvi 11. Geeta Amulya 12. Pushpa Prakash Ravte 13. Rekha Suresh Pathare 14. Sumti Yashwant Rakvi 15. Manjusha Kundan Mhatre 16. Hemali Dineshchandra Dhar 17. Sangeeta Sudhir Mhatre 18. Sanika Sainath Naik 19. Laxmibai Shaligram Rakvi 20. Manoj Shashikant Rakvi 21. Mahadu Pandu Ghorkhane 22. Yamu Dadu Babar 23. M/s. Rajlife Stasile through its Partner 24. Neha CHS Ltd. 25. Green Wood CHS Ltd. 26. Star Link Kort CHS Ltd. 27. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have oeen vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody nas any objection in this regard and further action will be taken accordingly. The nearing in the above case has been fixed on 28/11/2023 at 12:30 p.m.

Description of the Property :- Mouje Ghodbunder, Tal. Thane, Dist-Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Total Area			
Survey No. 91	Hissa No. 1/B/1	634 sq.mtrs.			
	Sd/- (Dr. Kishor Mande)				

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thank & Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

## **VAGHANI TECHNO-BUILD LIMITED** Regd. Office: D-wing, Karma Sankalp, Corner of 6th & 7th Road of Rajawadi, Ghatkopar (E),

Mumbai - 400077 Maharashtra, India, Board No: +91 22250 18800 E-mail:- investor@vaghanitechnobuild.com, www.vaghanitechnobuild.com CIN No. L74999MH1994PLC187866

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30<sup>th</sup> SEPTEMBER, 2023 (Rs. In Lacs Except EPS)

 
 Quarter ended
 Quarter ended
 Half Year ended
 Year ended

 30.09.2023
 30.06.2023
 30.09.2023
 31.03.2023
 **PARTICULARS** 

	30.09.2023	30.00.2023	30.09.2023	31.03.2023		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)		
Total income from operations (net)-	-	-	-	-		
Other Income	4.15	4.20	8.35	15.99		
Net Profit / (Loss) for the period (before tax,						
Exceptional and / or Extra Ordinary Items)	1.99	2.28	4.27	7.91		
Net Profit/(Loss) for the period before tax, (after						
Exceptional and/or Extra Ordinary Items)	1.99	2.28	4.27	7.91		
Net Profit/(Loss) for the period after tax (after						
Exceptional and/or Extra Ordinary items)	(15.43)	1.69	(13.74)	5.96		
Total comprehensive income for the period						
(comprising profit/loss for the period (after Tax)						
and other comprehensive income (after Tax)	(15.43)	1.69	(13.74)	5.96		
Paid-up Equity Share Capital						
(Face Value Rs. 10/- each)	522.00	522.00	522.00	522.00		
Earnings Per Share (before extraordinary items)						
(face value of Rs. 10/- each)						
a) Basic:						
b) Diluted:	(0.30)	0.03	(0.26)	0.11		
Earnings Per Share (after extraordinary items)						
(face value of Rs. 10/- each)						
a) Basic:						
b) Diluted	(0.30)	0.03	(0.26)	0.11		
Notes:						
(1) The above is an extract of the detailed format of financial regults for the quarter and						

(1) The above is an extract of the detailed format of financial results for the guarter and half-year ended 30th September, 2023 filed with stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half-year ended 30th September, 2023 is available on the website of the stock exchange (www.bseindia.com and the website of the company (www.yaghanitechnobuild.com).

The above unaudited financial results were reviewed by the Statutory Auditor of the Company and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective Meeting held on 07th November, 2023.

By Order of the Board For Vaghani Techno-Build Limited

Kantilal Manilal Savla

Shanti Park, Mira Road (E), Thane 401 107

HERO HOUSING FINANCE LIMITED 011 49267000, Toll Free Number: 1800 212 8800, Email: customer.care@herohfl.com /ebsite: www.herohousingfinance.com | CIN: U65192DL2016PLC30148Contact Address Office No. B-305, BSEL Tech Park, Plot No. 39/5 & 39/5A, Sector 30A, Opposite Vashi Railway Station, Vashi, Navi Mumbai, Maharashtra-400703.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY) (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of the Hero Housing Finance Limited, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued a demand notices as mentioned below calling upon the orrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of the said notice he borrower, having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, in particular and the public, in general, that the undersigned has taken possession of the property described rein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule

The borrower, in particular, and the public in general, are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Hero Housing Finance imited, for an amount referred to below along with interest thereon and penal interest, charges, costs.

etc. from date mentioned below. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respec

of time available, to redeem th	e secured assets				
Loan	Name of Obligor(s)/		Date of Possessio		
Account	Legal Heir(s)/Legal Notice/Amount as		(Constructive/		
No.	Representative(s) per Demand Notice		Physical)		
HHFVASHOU20000007815	SUJATA AJAY	30/06/2022, Rs.	04/11/2023		
&	SAWANT, AJAY	43,43,627/- as on	(Physical		
HHFVASIPL20000007864	SAWANT	date 30/06/2022	Possession)		
Description of Secured Assets/Immovable Properties: Unit No. E-1- 1206, Carpet Area					

Measuring 444 Sq. Ft I.e 41.25 Sq. Mtrs, Net Area (carpet Area + Ebvt Area) Measuring 486 Sq. Ft I E. 45.14 Sq. Mtrs Wing E-1, On 12th Floor Building Known As Greenville Of The Project Known As Upper Thane Greenville A-e, , E-1, F-i,plot Bearing / Cts / Survey/ Final Plot No. 58 Pt, 23 Pt, 24 Pt, 21 Pt, 25/2 Pt, 25 ½ Pt, At Suraj Bhiwandi, Anjur, Thane, Maharashtra- 421302. Bounded By: North: Casa Greenville A, East: Open Plot, South: Open Plot/ Internal Road, West: Casa Greenville G

HHFVASHOU	VIKAS NARENDRA SINGH,	21/11/2022, Rs.	07/11/2023			
21000012015	SHANTI NARENDRA STNGH,	29,10,190/- as on	(Physical			
	NARENDRA V SINGH	date 16/11/2022	Possession)			
Description of Secured Assets/Immovable Properties: All That Piece And Parcel Of Flat No.201						
Admeasuring 25.425.sq. Mtr. Carpet Area, Enclosed Balcony 3.770 Sq. Mtr. Slab Area 1.190 Sq.						
Mtr. On Second Floor Of Plot No. 47, Sector No. 25, Building Known As "jayesh Avenue", Situated At						
Village- Pushpak Targhar, Navi Mumbai, Tal. Panvel, Dist. Raigad, Within Limits Of Panvel City,						
Municipal Corporation, And Within The Jurisdiction Of Sub. Registrar Panvel, Maharashtra -						

410206 Boundaries: East: Plot No. 48, West: Plot No. 46, North: Plot No. 38, 39, South: 15 Sq. Mtr Road Sd/- Authorised Office

# शासन निर्णयानुसार नोंदी तपासून सादर करा – भंडारा जिल्हाधिकारी

भंडारा, दि.७ : कुणबी नोंदीचे अभिलेख करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्यात कूणबी नोंदी असलेले अभिलेख तपाराण्याचे काम सूरू करण्यात आले

दिनांकः ०६.११.२०२३

आहे. जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत सर्व संबधित यंत्रणांची आढावा बैठक घेतली.त्यामधे उपलब्ध अभिलेख तपासून त्यातील कृणबी नोंदी तपाराण्याचे निर्देश त्यांनी दिले. सन १९६७

पूर्वीचे अभिलेख तपासण्याच्या अनुषंगाने आली आहे. करावयाची कार्यवाही याबाबत चर्चा

अधिकारी आकाश अवतारे यांची सम क्रणबी नोंदीची शोध मोहीम सुरू आहे. म ्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात राठा समाजातील व्यक्तींना मराठा–कृणबी,

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

करानंतर निव्वळ नफा

अ) मूळ (रु.)

ब) सौमिकृत (रु.

सभेत मान्य करण्यात आले.

दिनांक: ०७.११.२०२३

ठिकाण: मुंबई

तिलोकचंद कोठार डीआयएन:००४१३६२७ कर व अपवादात्मक बाबपूर्व निव्वळ नफा

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न

उत्पन्न प्रतिभाग (रू. १०/- प्रत्येकी)

भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती)

४. मागील तिमाहीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहे.

गलावधीकरिता करपूर्व निव्वळ नफा/(तोट अपवादात्मक आणि /किंवा विशेष

अपवादात्मक आणि/किंवा विशेष

गलावधीकरिता करानंतर निव्वळ

फा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंव शेष साधारण बाबनंतर)

गलावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)

करानंतर) आणि इतर सर्वक**ष** 

नरणा केलेले समभाग भांडवल दर्शनी मूल्य रू.१०/- प्रती भाग)

ळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित

त्पन्न (करानंतर))

अ. क्र.

टिप:

संपलेली तिमाही

30.09.2023

अलेखापरिक्षित

9934.60

9830.02

9929.82

२६२३.१९

६३१.८0

90.04

90.04

धूत इंडस्ट्रियल फायनान्स लिमिटेड

**(सीआयएन**:एल५१९००एमएच१९७८पीएलसी०२०७२५)

नोंदणीकृत कार्यालय: ५०४, रहेजा सेंटर, २१४, निरमन पॉईंट, मुंबई-४०००२१ ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात

www.dhootfinance.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) मध्ये निर्धारित शिफारस व प्रमाणानुसार वित्तीय निष्कर्ष तयार केले आहे.

आलेली त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता त्यातील आवश्यक नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स)

रेग्युलेशन २०१५ च्या ३३ अन्वये सेबी परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ दि.५ जुलै, २०१६ अन्वये विहितप्रमाणे लागु

. कंपनीचे वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०७.११.२०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या

सम्यक कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयणः एजभ १२० एसएव १९८५ पीएलसी २६५७६६ **नोंदणीकृत कार्यालयः** खोली क्र.२८, कैलाश दर्शन, हंसोटो लेन, कामा लेन, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६ **ई-मेल**ः roc.greencommercial@gmail.com | वेबलाईटः www.greencommercial.com

30.08.23

18.79

15.28

15.28

1,000.00

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य

आलेली त्रैमासिक व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्ती निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

निव्वळ नफा/(तोटा), एकूण सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बार्बीवर लेखा योजनेतील बदलामुळे झालेला प्रभाव तळटीपम

वित्तीय निष्कर्ष अहवाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरॉटस् रुयुलेशन्स २०१५ (सुधारितप्रमाणे) आणि सेबी परिपत्रक दिनांक ०५ जुलै, २०१६ नुसार विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तया

करा जाहरा. वरील निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या समेर मान्य करण्यात आले. सदर निष्कर्ष वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकानावर अवलंबून आहे जे अपात्र मत त्यांनी नमुद्द केले आहे

अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित

३०.०९.२२

115.47

67.38

49.85

49.85

714.90

30.09.23

अले खापरिक्षित

41.0

22.3

17.9

17.9

1,000.0

३०.०९.२

अले खापरिक्षित

12.6

3.52

2.63

1,000.0

साकोली, मोहाडी, त्रमसर,लाखनी सह सर्व तहसील कार्यालयामध्ये आजपासून भंडारा जिल्ह्यासाठी भूसंपादन या अभिलेखांची पडताळणी सुरू असून

संपलेली तिमाही

30.09.2022

अलेखापरिक्षित

9089.24

9098.43

03.000

9384.99

६३१.८0

92.39

92.39

संपलेले ६ महिने

३०.०९.२०२३

अलेखापरिक्षित

3943.98

30.5995

२११६.४९

99002.08

६३१.८0

33.40

33.40

मंडळाच्या वतीने व करिता

(व्यवस्थापकीय संचालक)

३०.०९.२२

अलेखापरिक्षित

6,007.66

102.50

75.84

75.84

714.90

सही/-

39.03.23

लेखापरिक्षित

108.7

1,000.0

च्या वतीने व करि

डीआयएन:०७८३३३९८

प्रियंका जै

कृणबी-मराठा जातीचे जात प्रम विहीत करण्यासाठी मा.न्यायमूर्ती अध्यक्षतेखाली समिती स्थापन ाणपत्र देण्यासंदर्भात कार्यपद्धती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या करण्यात आली आहे.

## क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४

नोंदणीकृत कार्यालयः ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(रु.लाखात)	
	संपलेली	संपलेली तिमाही		संपलेली सहामाही		
तपशील	३०.०९.२०२३ पुनर्विलोकीत	३०.०६.२०२३ पुनर्विलोकीत	३०.०९.२०२३ पुनर्विलोकीत	३०.०९.२०२२ पुनर्विलोकीत	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-	१०.२०	१२.३५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा						
विशेष साधारण बाबपूर्व)	(३०.५८)	(१३.९३)	(४४.५१)	(८.६४)	(१६.२६)	
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(३०.५८)	(१३.९३)	(४४.५१)	(८.६४)	(१६.२६)	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नेफा/(तोटा) (अपवादात्मक						
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(३०.५८)	(१३.९३)	(४४.५१)	(८.६४)	(१५.९६)	
एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	(३०.५८)	(१३.९३)	(४४.५१)	(८.६४)	(१५.९६)	
समभाग भांडवल	800.00	300.00	१००.००	200.00	१००.००	
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार						
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	_	४२१.५८	
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)						
१) मूळ	-३.0६	-8.38	-8.84	-0.८६	-१.६०	
२) सौमिकृत	-३.0६	-१.३९	-४.४५	-0.८६	-१.६०	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल ोमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्टक्चर लिमिटेडकरित

राजेश पवा पूर्णवेळ संचालव ठिकाण : मुंबई दिनांक : ०७ नोव्हेंबर, २०२३

### रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रवशन कंपनी लिमिटेड **RELIANCE**

**रिलायन्स सेन्टर**, ११वा मजला, नॉर्थ साईड, ऑर-टेक पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

प्रतिभृत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना (पहा नियम ६(२) सहवाचिता नियम ८(६)) क्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स

२००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना ार्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण आहे ज्याचा प्रतिभूत धनकोच्या प्राधिकत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे.

असे की, रेलिगे<sup>अ</sup>र हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स <mark>कॉपोरेशन लिमिटेड</mark> यांनी दिनांक २९.०३.२०१९ रोजीच्या करारनामानुसार आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल <mark>एचएल) ट्रस्ट</mark>चे विश्वस्त <mark>रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (आरएआरसी)</mark> यांच्या नावे खालील प्रतिभूतीसह एकत्रित त्यांचे अधिकार, हक्क व हित यासर तुमचे कर्ज खाते ऋण/वित्तीय मालमत्ताबाबत करारनामा केला. सदर करारनामानुसार आम्ही तुमचे प्रतिभृत धनको आहोत आणि संपूर्ण करारदराने देयके वसुल करण्याच

हणून **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटे**डचे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी यांनी १५ दिवसांची तुम्हाला सूचना दिली आहे की, खाली नमुर कर्जदार/तारणकर्ता यांच्याकड्न प्रतिभृत धनको आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्टचे विश्वस्त रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड यांन य कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेत नमुद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च वसुलीकरिता <mark>१५.१२.२०२३</mark> रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वाव –लिलावाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे खाली नमुद तारण मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खालीलप्रमाणे: तारण मालमत्तेचे वर्णन

***************************************	
कर्जदाराचे नाव, मालमत्तेचे तपशील, मागणी सूचना व ताबा दिनांक	आरक्षित मुल्य/इरठे
संतराम सुमाई यादव, सुमाई यादव यांचा मुलगा आणि सुभावती संतराम यादव, संतराम सुमाई यादव यांची पत्नी, दोघांचा पत्ता: ए१/	रु.९,९९,०००/-
१७, सिद्धी विनायक चाळ गणेश देव, शिवसेना लेन, आनंद नगर भाईंदर पश्चिम, ठाणे महाराष्ट्र–४०११०१ <b>दुसरा पत्ता:</b> फ्लॅट क्र.१०२, पहिला	रु.९९,९००/-
मजला, कान्हा अपार्टमेंट, मोजे चिंचणी तालुका डहाणू, पालधर, ठाणे महाराष्ट्र, <b>मालमत्ता:</b> फ्लॅट क्र.१०२, पहिला मजला, कान्हा अपार्टमेंट	
म्हणून ज्ञात इमारत सी.टी.एस. क्र. ५९, मोजे चिंचणी तालुका डहाणू, पालघर, ठाणे, महाराष्ट्र (सुमारे ५८५ चौ. फूट.) येथील मालमत्तेचे	
सर्व भाग व खंड. मागणी सूचना: रु.१०,०२,६८६.८८/ – (रुपये दहा लाख दोन हजार सहारो शहाऐंशी आणि फक्त अठ्ठ्याऐंशी पैसे)	
१३.११.२०१८ प्रमाणे भविष्यातील व्याज आणि खर्च. <b>ताबा तारीख:</b> ३१-मे-२०२३	
मालमनेने निरीक्षण • ११ १२ २०२३ ग्रेजी स ११ ०० ते द २ ००	

बोली सादर करण्याची अंतिम तारीख : १३.१२.२०२३ रोजी द.३.०० पर्यंत : १५.१२.२०२३ रोजी स.११.०० ते दु.०१.०० दरम्यान ५ मिनिटांच्या विस्तारासह ई-लिलावाची तारीख

**विक्रीच्या नियम व अटी: १**. मालमत्तेची आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याने विक्री केली जाणार नाही आणि प्रतिभूत धनको म्हणून आरएआरसीद्वारे निश्चितीव विक्री असेल. २. मे. सी१ इंडिया प्रायवहेट लिमिटेड, प्लॉट क्र.६८, गुरााव, हरियाणा–१२२००३ थे ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. ३. ई-लिलावात सहभागी होण्यापुर्वी इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी१ इंडिया प्रायवहेट लिमिटेडकडू-गुजर आयडी व पासवर्ड घ्यावा. ४. भावी बोलिदारांना मे. सी१ इं<mark>डिया प्रायव्हेट लिमिटेड (संपर्क व्यक्ती: श्री. विनोद चौहान मोबा.:+९१-९८१३८८७९३१, ई</mark>-मेलः Delhi@c1india किंवा Support@auctiontiger.net, हेल्पलाईन क्र. ७२९१९८११२४,२५,२६) वर ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल. ५. चालु खाते क्र.:६७४२५५७०८८, बँकेचे नावः इंडियन बँक, शाखाः सांताकुझ पश्चिम शाखा, मुंबई-४०००५४, लाभार्थीचे नावः आरएआरसी०५९ (आरएचडीएफसीएल **एचएल) ट्रस्ट,** आयएफएससी कोड: **आयडीआयबी०००एस०१०** यांचे नावे आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात इसारा रक्कम जमा करावी. कृपया नोंद असार्व की, इंपमडी म्हणून धनादेश/धनाकर्ष स्विकारले जाणार नाही. ६. आरक्षित मुल्यापेक्षा कमी किंवा इरठेशिवाय बोली स्विकारल्या जाणार नाही. बोलिदारांन त्यांची बोली रक्कम प्रती लॉटकरिता रु.५००० पटीने वाढवावी. ७. यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर त्वरीत बोली रक्कम/विक्र ल्याच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी. यशस्वी बोलिदाराने उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदार म्हणून घोषित तारखेपासून <mark>१५ दिवसांत</mark> बोली रक्कम/विक्री त्याच्या ७५% रक्कम जमा करावी. ८. जर यशस्वी बोलीदार व वर नमदप्रमाणे रक्कम भरण्यात अयशस्वी ठरल्यास जमा केलेली इरठे जप्त केली जाईल. ९ -लिलाव विक्री पुर्ण झाल्यानंतर ७ **दिवसांत** कोणत्याही व्याजाशिवाय अयशस्वी बोलिदारास इरठे परत दिली जाईल. **१०**. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशीत त्यांच्या ज्ञात माहितीनुसार आहे. कोणतीही चुक, गैर अहवाल किंवा वगळणे याकरिता प्राधिकृत अधिकारी जवाबदार असणार नाही. ११. कोणतेही कारण दर्शविता विक्रीच्या नियम व अटी बदलणे किंवा विक्री स्थगित/प्रलंबित/रद्द करणे किंवा कोणतीही बोली स्विकारणे/नाकारण्याचा संपूर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ता . गिर्धकृत अधिकाऱ्याकडे आहे. १२. बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, शुल्क, वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वतःचे समाधान करून घ्यावे. पुर ालमत्तेवरील कोणतेही शुल्क, अधिभार याकरिता कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार नाही. १३. उपलब्ध नोंदीनुसार सदर सूचनेच्या तारखेला मालमत्तेवरील अन्य इतर कोणताही अधिभाराची माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास नाही. १४. मालमत्तेवरील वैधानिक किंवा इतर थकबाकी कर, देयके, व्हॅट, टीडीएस, जीएसटी तसेच मुद्रांक, नोंदणी शुल्क, जे असेल ते खरेदीदारास भरावे

इतर माहितीकरिता संपर्क १८००१०३९७११/१८६०२६६४१११/१८००३०९९७११ यांना संपर्क करावा.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/सह–कर्जदार/जमीनदार/गहाणखतदारांना ई–लिलावापूर्वी अद्ययावत व्याज आणि आनुषंगिक खर्चासह वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम अदा करण्यास सूचित केले जाते ासे न झाल्यास वर नमूद केलेल्या गहाण मालमत्तेचा ई–लिलावे होईल आणि शिल्लक थकबाकी जर असेल तर व्याज/खर्चासह वसूल केली जाईल. लिलावासाठी निश्चित केलेल्या तारखेला लिलाव विक्रीमध्ये बोली न मिळाल्यास. सरक्षित धनको या मालमत्तेची विक्री खाजगी कराराद्वारे कोणत्याही संभाव्य खरेदीदाराला वर निश्चित केलेल्य ाखीव किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची स्वातंत्र्य असेल. कर्जदार/सह-कर्जदार/जमीनदार/गहाणदार यांना याद्वारे, ताब्यात घेतलेल्या मालमत्तेमध्ये काही खोते सल्यास, घरातील सर्व वस्तू/वैयक्तिक वस्तू हस्तांतरित/काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पंचनामा/इन्व्हेंटरी अहवालानुसार, मालमत्ता ताब्यात घेताना या नोटीसच्या तारखेपासून ७ **(सात)** दिवस. या सूचनेच्या तारखेपासून ७ (सात) दिवसांच्या विहित कालावधीत घरगुती वस्तू/वैयक्तिक वस्तू स्थलांतरीत करण्यात अयशस्व ाल्यास, कंपनीला जेथे आहे, जसे आहे तसे वर ते काढून टाकण्यास/शिफ्ट/विल्हेवाट लावण्यास भाग पाडले जाईल. कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार/गहाण ठेवणां

टीप: सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरणानंतर जर काही रक्कम जमा केल्यास ते मुक्तता/

ी देय रक्कम म्हणन विचारात घेतले जार्दल

नोखीम, जबाबदाऱ्या आणि खर्च यावर जे काही आधार आहे. या संदर्भात कोणत्याही पक्षाने केलेल्या दाव्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. ठिकाण: मंबई, दिनांक: ०८.११.२०२३ प्राधिकृत अधिकारी, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि

## रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड रिलायन्स सेन्टर, ११वा मजला, नॉर्थ साईड, आर-टेक पार्क, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३.

प्रतिभूत मालमत्तेच्या विक्रीकरिता सूचना (पहा नियम ६(२) सहवाचिता नियम ८(६))

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स १००२ च्या नियम ८(६) च्या तरतृदी अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सुचना

सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार व जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद केलेली मालमत्ता प्रतिभूत धनकोकडे तारण आहे ज्याचा प्रतिभूत प्रनकोच्या पाधिकत अधिकाऱ्यांनी वास्तविक ताबा घेतलेला आहे

असे की, रेलिगे<sup>अ</sup>र हौसिंग डेव्हलपमेंट फायनान्स <mark>कॉपोरेशन लिमिटेड</mark> यांनी दिनांक २९.०३.२०२३ रोजीच्या करारनामानुसार आरएआरसी०८० (आरएचडीएफसीएल **एचएल) ट्रस्ट**चे विश्वस्त **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (आरएआरसी)** यांच्या नावे खालील प्रतिभृतीसह एकत्रित त्यांचे अधिकार, हक्क व हित यासह तुमचे कर्ज खाते ऋण/वित्तीय मालमत्ताबाबत करारनामा केला. सदर करारनामानुसार आम्ही तुमचे प्रतिभृत धनको आहोत आणि संपूर्ण करारदराने देयके वसल करण्याच

म्हणून **रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड**चे खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकारी यांनी १५ दिवसांची तुम्हाला सूचना दिली आहे की, खाली न<u>म</u>ुठ कर्जदार/तारणकर्ता यांच्याकडून प्रतिभृत धनको आरएआरसी०८० (आरएचडीएफसीएल एचएल) ट्रस्टचे विश्वस्त <mark>रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्कशन कंपनी लिमिटेड</mark> यांन देय कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेत नमुद रक्कम तसेच पुढील व्याज व खर्च वसुलीकरिता **१५.१२.२०२३** रोजी जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर . ह-लिलावाने खालील स्वाक्षरीकर्ताद्वारे खाली नमुद तारण मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे. आरक्षित मुल्य व इसारा रक्कम खालीलप्रमाणे: तारण मालमत्तेचे वर्णन

कर्जदाराचे नाव, मालमत्तेचे तपशील, मागणी सूचना व ताबा दिनांक

आरक्षित मुल्य

		,
१	<b>शाहनवाज हिद्युतल्ला मलिक, हिद्युतल्ला</b> आणि <b>राजिया शनवाज मलिक यांचा मुलगा, दोघांचा पत्ता:</b> सी/२१३, दुसरा मजला, रामचंद्र संकुल, महाराष्ट्र	रु.
	बँकेसमोर, प्लॉट क्रमांक ०३, विक्रमगड, पालघर ठाणे महाराष्ट्र–४०१६०३ <b>दुसरा पत्ता:</b> लवली हेअर कटिंग सलून, एच.क्र.९३८/८,  सुख सागर	१०,४४,०००/-
	हॉस्पिटल समोर, जुनी ग्रामपंचायत, वाडा- जव्हार रोड, विक्रमगड, ठाणे महाराष्ट्र-४०१६०३. <b>मालमत्ता:</b> फ्लॅट नं. २१३ क्षेत्रफळ सुमारे ५८० चौ.फूट	₹.
	बिल्ट अप क्षेत्र म्हणजे ५३.९० चौ.मीटर दुसऱ्या मजल्यावर सी विंग रामचंद्र संकुल म्हणून ज्ञात इमारतीच्या, भूमापन क्र.३, मौजे विक्रमगड, तालुका	9,08,800/-
	विक्रमगड, जिल्हा पालघर, महाराष्ट्र–४०१६०३ येथील मालमत्तेचे सर्व भाग व खंड. <b>मागणी सूचना: रु. १२,११,५६४.७</b> २ (रुपये बारा लाख अकरा	
	हजार पाचशे चौसष्ट आणि बहात्तर पैसे फक्त) १७.०६.२०२१ प्रमाणे भविष्यातील व्याज आणि खर्च. <b>ताबा तारीख:</b> २४–जुलै–२०२३	
2	अनिल सुरेश डावरुंग, सुरेश दगडू डावरंग यांचा मुलगा, पत्ता: रूम नंबर १०-५/१०, तळमजला, अभिनव नगर चाळ, शिवरी एक्स रोड समोर, गणेश	रु.
	मंदिर, आर के अपार्टमेंट जवळ, वडाळा डेपो, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र-४०००३१. <b>दुसरा पत्ता:</b> रुपा ड्रेसेस सप्तर्षी शॉप क्र १५ दफ्तरी रोड मालाड पूर्व	६,३४,५००/-
	मुंबई महाराष्ट्र-४०००९७. <b>पायल अनिल डावरुंग, अनिल सुरेश डावरुंग यांची पत्नी, पत्ता:</b> रूम नंबर १०-५/१०, तळमजला, अभिनव नगर चाळ,	रु.
	शिवरी क्रॉस रोड समोर, गणेश मंदिर, आर के अपार्टमेंट जवळ, वडाळा डेपो, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र–४०००३१. <b>दुसरा पत्ता:</b> २/१४ गौरी निवास	६३४,५०/-
	कोकणी पाडा, मंगेश शाळेजवळ कुरार गाव मालाड पूर्व एस.ओ. मुंबई महाराष्ट्र-४०००९७ <b>आणि विजय टिकम देशपांडे, टिकम देशपांडे यांचा मुलगा,</b>	
	पत्ता: खोली क्रमांक X. मिस्किटा चाळ. दफ्तरी रोड. म्यनिसिपल डिस्पेंसरीजवळ मालाड पश्चिम मंबई महाराष्ट्र-X000९७. <b>मालमत्ता:</b> पहिल्या	

मजल्यावरील फ्लंट क्रमांक १०१, क्षेत्रफळ २५० स्क्रेअर फूट, म्हणजे २३.२३ चौरस मीटर, बिल्ट अप क्षेत्र, चंडिका दर्शन म्हणून ज्ञात इमारतीत, बांधकामित जमिन सर्वे.क.१०८, हिस्सा क्रमांक ११, क्षेत्रफळ १०० चौ. मीटर सहाय्यक रु.३.५७ पैसे येथे स्थित आणि गाव चंद्रपाड, तालुका वसई, जिल्हा पालघर, उप-निबंधक वसईच्या परिसरात स्थित आहे. **मागणी सूचना: रु.६,८८,५३**२.४२/— (रुपये सहा लाख अड्टयाऍशी हजार पाचशे बत्तीस आणि पैसे बेचाळीस फक्त) २४.०६.२०२१ प्रमाणे भविष्यातील व्याज आणि खर्च. ता**बा तारीख:** ११-ऑगस्ट-२०२३ : ११.१२.२०२३ रोजी स.११.०० ते द.२.००

बोली सादर करण्याची अंतिम तारीख : १३.१२.२०२३ रोजी दु.३.०० पर्यंत : १५.१२.२०२३ रोजी स.११.०० ते दु.०१.०० दरम्यान ५ मिनिटांच्या विस्तारासह. विक्रीच्या नियम व अटी: १. मालमत्तेची आरक्षित मुल्यापेक्षा कमी मुल्याने विक्री केली जाणार नाही आणि प्रतिभृत धनको म्हणून आरएआरसीद्वारे निश्चितीवर विक्री असेल. २.

मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र.६८, गुरगाव, हरियाणा-१२२००३ येथे ऑनलाईन ई-लिलाव संचालित केला जाईल. ३. ई-लिलावात सहमागी होण्यापुवीं इच्छुक बोलिदारांनी त्यांची नावे www.bankeauctions.com वर नोंद करावीत आणि मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडकडून युजर आयडी व पासवर्ड घ्यावा. ४. भावी बोलिदारांन मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (संपर्क व्यक्ती: श्री. विनोद चौहान मोबा.:+९१-९८१३८७९३१, ई-मेल: Delhi@c1india किंवा Support@auctiontiger.net, हे<mark>ल्पलाईन क्र. ७२९१९८१२४,२५,२६)</mark> वर ऑनलाईन प्रशिक्षण मिळेल. ५. चालु खाते क्र.:१२२५०५००२१४६, बँकेचे नाव: <mark>आयसीआयसीआय बँक,</mark> शाखा: <mark>वीरा देसाई शाखा</mark>, मंबई-४०००५८. लाभार्थीचे नाव: आरएआरसी०८० (आरएचडीएफसीएल एचएल) टस्ट. आयएफएससी कोड: आयसीआयसी०००१२२५ यांचे नावे आरटीजीएस/एनईएफटी ---करात इसारा रक्कम जमा करावी. कृपया नोंद असावी की, ईएमडी म्हणून धनादेश/धनाकर्ष स्विकारले जाणार नाही. ६. आरक्षित मुल्यापेक्षा कमी किंवा इरठेशिवाय बोर्ल स्विकारल्या जाणार नाही. बोलिदारांनी त्यांची बोली रक्कम प्रती लॉटकरिता रु.५००० पटीने वाढवावी. ७. यशस्वी बोलीदाराने यशस्वी बोलीदार म्हणून घोषित झाल्यावर त्वरीत बोली रक्कम/विक्री मुल्याच्या २५% रक्कम (इरठेसह) जमा करावी. यशस्वी बोलिदाराने उर्वरित रक्कम यशस्वी बोलीदार म्हणून घोषित तारखेपासून १५ दिवसात बोली रक्कम/विक्री मुल्याच्या ७५% रक्कम जमा करावी. ८. जर यशस्वी बोलीदार व वर नमुदप्रमाणे रक्कम भरण्यात अयशस्वी उरल्यास जमा केलेली इरठे जप्त केली जाईल. ९. ई-लिलाव विक्री पुर्ण झाल्यानंतर ७ **दिवसांत** कोणत्याही व्याजाशिवाय अयशस्वी बोलिदारास इरठे परत दिली जाईल. १०. प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले तपशील हे त्यांच्या ज्ञात माहितीनुसार आहे. कोणतीही चुक गैर अहवाल किंवा वगळणे याकरिता प्राधिकृत अधिकारी जबाबदार असणार नाही. ११. कोणतेही कारण न दर्शविता विक्रीच्या नियम व अटी बदलणे किंवा विक्री स्थगित/प्रलंबित/ ह करणे किंवा कोणतीही बोली स्विकारणे/नाकारण्याचा संपुर्ण अधिकार खालील स्वाक्षरीकर्ता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे आहे. १२. बोलिदारांनी मालमत्तेवरील अधिभार, शुल्क, वैधानिक देयकांची चौकशी करावी आणि स्वतःचे समाधान करून घ्यावे. पुढे मालमत्तेवरील कोणतेही शूल्क, अधिभार याकरिता कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि ऑनलाईन बोलीचे सादरीकरणानंतर कोणतेही प्रकरण विचारात घेतले जाणार नाही. १३. उपलब्ध नोंदीनुसार सदर सूचनेच्या तारखेला मालमत्तेवरील अन्य इतर कोणताही अधिभाराची माहिती खालील स्वाक्षरीकर्त्यास नाही. १४. मालमत्तेवरील वैधानिक किंवा इतर थकबाकी कर, देयके, व्हॅट, टीडीएस, जीएसटी तसेच मुद्रांक, नोंदणी शुल्क, जे असेल

ते खरेदीदारास भरावे लागेल. इतर माहितीकरिता संपर्क १८००१०३९७११/१८६०२६६४१११/१८००३०९९७११ यांना संपर्क करावा.

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ६(२), ८(६) व ९(१) अंतर्गत १५ दिवसांची वैधानिक सूचना कर्जदार/सह-कर्जदार/जमीनदार/गहाणखतदारांना ई-लिलावापूर्वी अद्ययावत व्याज आणि आनुषंगिक खर्चासह वर नमूद केल्याप्रमाणे रक्कम अदा करण्यास सूचित केले जाते, तसे न झाल्यास वर नमूद केलेल्या गहाण मालमत्तेचा ई-लिलाव होईल आणि शिष्ठक थकबाकी जर असेल तर व्याज/खर्चासह वसूल केली जाईल. लिलावासाठी निश्चित केलेल्या तारखेला लाव विक्रीमध्ये बोली न मिळाल्यास, सुरक्षित धनको या मालमत्तेची विक्री खाजगी कराराद्वारे कोणत्याही संभाव्य खरेदीदाराला वर निश्चित केलेल्या राखीव किमतीवर किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची स्वातंत्र्य असेल. कर्जदार/सह–कर्जदार/जमीनदार/गहाणदार यांना याद्वारे, ताब्यात घेतलेल्या मालमत्तेमध्ये काही खोटे असल्यास, घरातील सर्व वस्तु/वैयक्तिक वस्त स्तांतरित/काढून टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे, पंचनामा/इन्व्हेंटरी अहवालानुसार, मालमत्ता ताब्यात घेताना. या नोटीसच्या तारखेपासून ७ (सात) दिवस. या सूचनेच्या ारखेपासून ७ (सात) दिवसांच्या विहित कालावधीत घरगुती वस्तू/वैयक्तिक वस्तू स्थलांतरीत करण्यात अयशस्वी झाल्यास, कंपनीला जेथे आहे, जसे आहे तसे वर ते काहून टाकण्यास/शिफ्ट/विल्हेवाट लावण्यास भाग पाडले जाईल. कर्जदार/सह-कर्जदार/जामीनदार/गहाण ठेवणारे जोखीम. जबाबदाऱ्या आणि खर्च यावर जे काही आधार आहे. या संदर्भात

नेणत्याही पक्षाने केलेल्या दाव्यासाठी कंपनी जबाबदार राहणार नाही. प्राधिकृत अधिकारी, रिलायन्स ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कं.लि. ठिकाण: मुंबई, दिनांक: ०८.११.२०२३ टीप: सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना वितरणानंतर जर काही रक्कम जमा केल्यास ते मुक्तता/ तजवीजीच्या वेळी देय रक्कम म्हणून विचारात घेतले जाईल.

# विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CIN:L65990MH1983PLC030215 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रर:०२२-६७४२४८२५, Website: www.visagarpolytex.in, E-mail: contact@visagar.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			(v.eigid)
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
तपशील	30.09.2023	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.24	0.24	80.02
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	-82.09	-902.88	-२१.७२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)	-82.09	-902.88	-२१.७२
समभाग भांडवल	२९२७.०१	२९२७.०१	२९२७.०१
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/-प्रत्येकी)			
अ) मूळ	(0.09)	(80.0)	(0.09)
ब) सौमिकत	(0.09)	(0.08)	(0.09)

**टिप:** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१८ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपर्ण नमना कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध्द आहे त्या बीएसई sमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या www.nseindia.com आणि

474-110-41 WWW.VISUGUIPOIYLOX.III 441/18C41 0400-4 0116.	
	विसागर पॉलिटेक्स लिमिटेडकरिता
	सही / – तिलोकचंद कोठारी
ठिकाणः मुंबई	व्यवस्थापकीय संचालक
दिनांकः ०६.११.२०२३	डीआयएन:००४१३६२७

## महाराष्ट्र कॉर्पोरेशन लिमिटेड

CIN:L71100MH1982PLC028750 नोंदणीकृत कार्यालयः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अंधेरी (प), मुंबई-४०००५८. द्रर्:.२२-६७४२४८९५, Website: www.mahacorp.in E-mail: mcl@visagar.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(ক.লাব্রার					
	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही		
तपशील	30.09.2023	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२		
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	0.00	0.00	0.00		
करपुर्व साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)	-6.06	-29.08	-8.66		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	-6.06	-29.08	-8.66		
समभाग भांडवल	२९२७.१९	२९२७.१९	२५९३.८९		
राखीव (मागील वर्षांच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर) (रू.१/–प्रत्येकी)	-	-	-		
अ) मूळ	(0.09)	(0.09)	0.00		
ब) सौमिकृत	(0.09)	(0.09)	0.00		
टिप: सेबी (लिस्टिंग ऑस्क्रिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लेजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१८ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सबेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संप्लेल्या तिमाही व अर्धवर्षाकारेता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी					

ग्लेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहे त्या बीएसई लिमिटेडच्य ww.bseindia.com आणि कंपनीच्या www.visagar.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

कॅनोपी फायनान्स लिमिटेड साआयाः एलास्परण्यस्यरप्टरपालसाइट०डरप वेबसाईट:www.canopyfinance.org / ई-मेल:info@canopyfinance.org नोंदणीकृत कार्यालयः ३०१, कॉर्पोट ओरा।, ओर पिरामल क्रांस रोड, महिंदा गार्डस्तच्या मागे, मुंबई-४०००६२ ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

			(रक्कम हजारात)
तपशील	संपलेली तिमाही ३०.०९.२०२३	संपलेली तिमाही ३०.०९.२०२२	संपलेले अर्धवर्ष ३०.०९.२०२३
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	\$0\$8	२९६८	₹७0३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक	१६६६	१४६२	४२१६
आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१६६६	१४६२	४२१६
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१७५४	ક્ <i>ન</i>	४११५
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष			
उत्पन्न (करानंतर))	१७५४	७७३	४११५
समभाग भांडवल (दर्शनु मुल्य रु.१०/-)	१०५९३०.०१	१०५९३०.०१	१०५९३०.०१
राखीव (मागील वर्षाचे ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार			
पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)	-	-	-
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)			
(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
मूळ	0.१७	0.09	0.39
सौमिकृत	0.१७	0.06	0.39
_			

कंपनीचे वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०६ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व वर्षांकरिताचे वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.canopyfinance.org

ललित कुमार तपाडिय

# श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

SHRIRAM **मुख्य कार्यालय:** लेव्हल-३, वोक्खार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. **दुर.:**०२२-४००८१५७२, वेबसाईट: http://www.shriramhousing.in. **नोंदणीकृत कार्यालय:** कार्यालय क्र.१२३, अंगप्पा नायकन स्ट्रीट, चेन्नई-६००००१. **शाखा कार्यालय:** सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, इमारत क्र.७,

ठिकाण: मुंबई दिनांक: ०६.११.२०२३

७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३. (नियम ८(६) ची तरतूद पहा) परिशिष्ट-४-ए

स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना

मालमत्तेचे वर्णन आरक्षित मुल्य इसारा रक्कम ठेव लिलावाची संपर्क व्यक्ती व

सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीअन्वये स्थावर मालमत्तेचे विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामान्य जनतेस व विशेषत: कर्जदार आणि जामिनदारांना येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**कडे तारण/अधिभारीत असलेल्या खाली नमुद केलेल्या स्थावर नलमत्तेचा **वास्तविक ताबा श्रीराम हाऊर्सिग फायनान्स लिमिटेड**च्या (एसएचएफएल) प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि खाली नमुद केलेले कर्जदार व जामिनदारांकडून **श्रीराम हाऊर्सिंग फायनान्स लिमिटेड** यांना देय असलेली खाली तक्त्यात नमुद रक्कम वसुलीकरिता खाली दिलेल्या तपशिलानुसार ई-लिलाव आधारावर **जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे जेथे आहे या तत्त्वावर** विक्री केली जाईल. कर्जदार, जामिनदार, तारणकर्ता, देय रक्कम, स्थावर मालमत्तेचे लघु वर्णन व ज्ञात अधिभार, ताबा प्रकार, आरक्षित मुल्य व इसारा रक्कम आणि वाढिव मुल्याचे तपशील खालीलप्रमाणे:

जामिनदार/तारणकर्ताचे नाव	तारीख व रक्कम		(रु.) व बोली वाढविणे	(इरठे) तपशील	तारीख व वेळ	निरीक्षण तारीख
कर्जवार  २. श्रीमती मिरा जितेंद्र सिंग सह-कर्जवार पत्ताः ए-४०२, प्लॉट क्र.५३, सनराईझ कोहौसो. सेक्टर-१८.	ति.१०.०५.२०२३ रोजी देय कर्ज खाते क्र. एसएचएएएघटीएचएनई ००००७७१ अंतर्गत रक्कम रु.२२,०९,४३३/- (रुपये बावीस लाख नऊ हजार चारशे तेहतीस फक्त) जमा करावी. सूचना दिनांक १७.०५.२०२३	फ्लॅट क्र.२०५, ररा मजला, क्षेत्रफळ सुमारे ३४.६६ चौ.मी. कारपेट क्षेत्र, हिल क्रेस्ट अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारत, बांधकामित प्लॉट क्र.२२, जिमन सर्वे क्र आणि हिस्सा क्र.१७५, गाव-ममदापूर, तालुका कर्जत, जिल्हा आणि विभाग रायगड आणि उप-निबंधक -कर्जत यांच्या कार्यक्षेत्रात.	ह.१८,९३,५००/- (रुपये अठरा लाख त्र्याण्णव हजार पाचशे फक्त)  बोली वाढविणे ह.१०,०००/- आणि अधिकाधिक  इसारा रक्कम (इरठे)(ह.) ह.१,८९,३५०/- (रुपये एक लाख एकोणनव्यद हजार तीनशे पन्नास फक्त)  इरठे सादर करण्याची अंतिम तारीख ११ डिसेंबर २०२३, वेळ: स.१०.०० ते सायं.५.०० वा.	इरठे रक्कम खाली नमुद केलेल्या खाते तपशिलानुसार आरटीजीएस/एनईएफटी स्वरुपात जमा करावी. <b>बँक नाव:</b> ॲक्सिस बँक लिमिटेड, <b>शाखा:</b> वांद्रे कुली कॉम्पलेक्स, मुंबई <b>बँक खाते क्र.:</b> चालु खाते क्र९११०२००१३२२०३१५ आयएफएससी कोड: युटीआयबी००००२३०	१२ डिसेंबर २०२३ वेळ: स.११.०० ते दु.१.०० वा.	सुमित पाटील आणि मोबा क्र. १९३०१४८६०७ आणि अशफाक पटका मोबा क्र. १८१९४१५४७७ मालमत्ता निरीक्षण तारीखः ०८ डिसेंबर २०२३, बेळः स.११.०० ते चु.१.००

विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म, प्रशिक्षण आणि इतरांसाठी शीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या http://shriramhousing.in/e-auctionesidential **या वेबसाइटला भेट देऊ शकतात** 

सरफायसी कायदा २००२ च्या नियम ८(६) अन्वये वैधानिक ३० दिवसांची विक्री सूचनाः तारणकर्ता/कर्जदारांना लिलावापूर्वी पुढील व्याजासह एकूण थकबाकी भरण्याची शेवटची संधी दिली जाते, असे न झाल्यास वरील वेळापत्रकानुसार सुरक्षित मालमत्ता विकल्या

तारणकर्ता/कर्जदारांना मालमत्तेच्या आत असलेल्या सर्व जंगम वस्तू परत घेण्याची विनंती आहे. टिप: कृपया लक्षात ठेवा की सुरक्षित धनको सर्व कर्जदार/जामीनदार/तारणकर्तांना स्पीड/नोंदणीकृत पोस्टाने विक्री सूचना जारी करणार आहे. जर ते कोणत्याही पक्षाकडून

प्राप्त झाले नाही तर, विक्री नोटीसचे हे प्रकाशन सेवा पर्यायी पद्धती म्हणून मानले जाऊ शकते.

सही/- प्राधिकृत अधिकारी ठिकाण : ममदापूर - कर्जत श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

दिनांक : ०८.११.२०२३

Sd/-(Bhakti Bhate)

कर्जदार/सह-कर्जदार/ १३(२) मागणी सूचना

Hence this notice is hereby given that no person/s should do any legal transaction in respect of said Unit without consent of my client. If any person/s doing the same is doing a her/his/their own risk and for that my client will not be liable/responsible At the same time any transaction done by any person in respect of said Unit, the said transaction will not be binding on my client.

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the public at large that my client M/S KATYAYANI TELECINE EQUIPMENT MKTG. CO. through its Proprietor MR. NITIN RAMESH SHENOY has legally, seized, possessed an Industrial premises bearing Unit No.218 more particularly described in the Schedule

hereunder (hereinafter referred to as

hereunder (hereinafter referred to as the said Unit). My client confirms that previous Deed of Transfer dated 14th February, 1995 made and entered between MR. RAVINDRA PANDURANG TAKBHATE "the Seller" therein with M/S VELSONS PLASTIC INDUSTRIES "the Purchaser" therein in respect of said

Purchaser" therein in respect of said Unit was misplaced and not traceable even after diligent search made by my client and he has already taken Missing Certificate from Bhandup Police Station Vide Lost Report No.

101607-20 dated 06-11-2023.

Anyone having custody of the said Original Deed of Transfer dated 14th February, 1995, may inform me within 7 days from the issuance of within 7 days from the issuance of this notice failing which it will be presumed that the said Original Agreement is not traceable anymore and also any person having any claim against or in respect of the said Unit or any part or portion, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, sub-lease, lien or howsoever, is hereby required to make the same known in writing to the undersigned having office at office No. A-109, A Wing, 1st Floor, Shree Vrindavan SRA Chs. Ltd., Bhattipada Cross Road, Bhandup (West), Mumbai- 400 078., (E–Mail sablawserve@gmail.com and Mob. No. 91-9892304472/9833734207) within 7 days from the date of publication hereof, failing which the claim or claims, if any, of such person or persons, will be considered to have been waived and/or abandoned. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:

All the rights, title, interest and benefits in the Industrial premises bearing Unit No. 218 admeasuring about 263 Sq. Ft. (Carpet) on Second Floor of the Industrial Estate known as "TIRUPATI INDUSTRIAL ESTATE" of the registered society known as "TIRUPATI INDUSTRIAL PREMISES CO-OP. SOCIETY LIMITED" situated at Subhash Nagar, Bhandup Village Road, Bhandup (West), Mumbai- 400 078, lying and being at C.T.S. No. 300 (Part) of Village Bhandup in the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban, Taluka Kurla. known as "TIRUPATI INDUSTRIAL Mumbai, dated this 8th day of November, 2023.